

285, PRINCESS STREET, JHAVAR HOUSE, 2ND FLOOR, MUMBAI - 400 002. • PHONE : 022-4976 4268 E-mail : dcotex1987@gmail.com / accounts@dcl.net.in Website : www.dcl.net.in CIN : L51100MH1987PLC042280

## Date: 11.11.2023

To,

## The Bombay Stock Exchange Ltd

Corporate Relationship Dept, 1<sup>st</sup> Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001

### BSE Scrip Code: 512485

Sub:-Submission of Newspaper cutting in connection with the publication made by the Company for Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30.09.2023

### Dear Sir/Madam,

Please find enclosed paper cutting of newspaper publications made by the Company in widely circulated English and Marathi newspapers viz. Business Standard and Mumbai Lakshadweep in its respective editions dated 11.11.2023 towards publication of extract of Financials figures for the quarter and half year ended 30.09.2023, in terms of Regulation 30 and 47(1) and (3) of SEBI (LODR) Regulation, 2015.

Request you to take the same on records and oblige.

Thanking You, Yours Faithfully **For Dhanlaxmi Cotex Limited** 

Mahesh S. Jhawar (Whole Time Director) DIN: 00002908 Place: Mumbai



**Encl: Newspaper cuttings** 

SAHARA

**MASTER CHEMICALS LIMITED** 

CIN:L999999MH1980PLC022653

Regd. Office:- 25-28, 2<sup>nd</sup> Floor, Plot No. 209, Atlanta Building, Jamnalal Bajaj

#### VIKSIT ENGINEERING LIMITED CIN: L999999MH1983PLCO29321

Regd. Off.: Room No. 1-2, Kapadia Chambers, 51 Bharuch Street, Masjid Bunder (E),

#### ΪΞL Mumbai (MH.) - 400009 Extract of Un-audited Financial Results for the Quarter and Half –year Ended 30th September, 2023 (Rs. in Lacs except EPS) Quarter ended Half year ended Year Ended 30 09 2023 30 06 2023 30 09 2022 30 09 2023 30 09 2022 31 03 2023 Particulars Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Unaudited) (Audited) Total income from operations (Net) 63.76 63.76 Net Profit / (Loss) for the period (Before Tax, exceptional items) 22.06 (0.71) (4.83) 21.36 (9.34) (23.27) Net Profit / (Loss) for the period before tax (After exceptional items / extraordinary items) 22.06 (0.71) (4.83) 21.36 (9.34) (558.50) Net Profit / (Loss) for the period after tax (After exceptional /extraordinary items) 22.06 (0.71)(4.87) 21.36 (9.38) (560.21) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after Tax)] 22.06 (0.71)(4.87)21.36 (9.38)(560.21 24.90 24.90 24.90 24.90 24.90 24.90 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet (30.38) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (0.28) 1. Basic: 8.86 (1.96)(8.58) (3.77)(224.99)

Note:-The aforesaid is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the quarter and Half –year ended 30th September 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Un-audited Financial Results is available on the stock exchange website and Company's website i.e ww.bseindia.com. and www.viksit.in

8.86

By the order of the Board Sd/-Raghunandan Khandelwa

(0.28)

1.96

(8.58)

(Whole Time Director DIN: 00002908

(3.77)

Managing Director & CFO

(224.99

Date : 9th November, 2023 Place : Mumbai

. Diluted

DHANLAXMI C	OTEX L	IMITED			
CIN: L51100MH1	987 PLC0	42280			
Regd. Off: 285, 2nd Floor, Jhawar Hous	se, Princes	ss Street, N	lumbai - 40	00002	
PHONE : 022-4976 4268	Website :	www.dcl.ne	et.in		
E-mail : dcotex1987@gmail.	com / acc	ounts@dcl	.net.in		
Extract of Standalone Un-Audited Financial Results for	the quarte	r and half y	ear ended S	September (	30 <mark>, 202</mark> 3
BSE Code: 512485			(Rs.	In Lakhs ex	cept EPS)
Particularo	Quarter	Quarter	Half year	Corrosponding	Year ended

Particulars	ended	ended	ended	Quarter	an
	30th Sept	30th June	30th Sept	ended 30th	31st March
	2023	2023	2023	Sept 2022	2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations & other revenue	1354.43	691.70	2046.39	1110.47	2,531.80
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	112.62	152.39	265.01	48.92	35.60
Net Profit / (Loss) for the period before tax					
(after Extraordinary items)	112.62	152.39	265.01	48.92	35.60
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	91.92	126.92	218.88	38.82	23.69
Total Comprehensive income for the period					
[comprising profit/(loss) for the period (after tax)					
and other comprehensive income (after tax) ]	563.89	703.14	1267.06	434.26	176.83
Equity Share Capital	487.14	487.14	487.14	487.14	487.14
Reserves (excluding Revaluation Reserve as shown					
in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	4450.51
Earnings Per Share (of 10/- each)					
(for continuing and discontinued operations)					
Basic :	1.89	2.61	4.49	0.80	0.49
Diluted:	1.89	2.61	4.49	0.80	0.49

The Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th Sept 2023 were reviewe by the Audit committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 10th November

The Limited Review of the above result for the quarter half year ended 30th Sept 2023 has been carried out by th Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI's(LODR), Regulation, 2015.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised acounting practices and policies to the extent applicable begining from April, 2017.

The prior period's figures have been regrouped or reclassified wherever necessary to conform to current period classification

To have better control and evaluation of cost efficiency, the Board of Directors of Company has decided to repo

The above is an extract of the detailed formation of contents of the Data of the Data of the source of the source

(www.bseindia.com) and on the Company's website (www.dcl.net.in). For Dhanlaxmi Cotex Limited Mahesh S. Jhawar

Place : Mumbai. Date: 11.11.2023

Ex	tract of Unaudited Financial Result for the Qu	arter and half	Year ended				
Amount in Lakh Except EPS							
Sr.	Particulars	30/09/2023	30/09/2023	QUARTEI 30/06/2023	30/09/2022		
No.	Faiticulais	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
1 2	Total Income from Operations * Net Profit / (Loss) for the period	11225.254	27465.427	16240.173	18934.442		
3	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	1857.646	4581.639	2723.992	1264.250		
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	1857.646	4581.639	2723.992	1264.250		
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	1378.984	3413.347	2034.362	945.764		
	and Other Comprehensive Income (after tax)]	1415.962	3476.848	2078.724	955.881		
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year **	1517.619	1517.619	1015.000	1015.000		
8	Earnings Per Share (face value of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic 2. Diluted	12.091 12.091	29.929 29.929	17.816 17.816	9.318 9.318		

### GALA COMPLEX PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD.

Regn. No. BOM/WT/GNL/C/OF 89-90. Dated- 4/10/1989 Dindayal Upadhyay Road, Mulund (West), Mumbai-80. **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** 

#### (Application No. 86/2023)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance following properties. The next hearing in this matter has been kept before me on 23/11/2023 at 1.45 pm at the office of this authority.

Respondent No. 1) Gala Wood Works, 1 (a) Samji Jakhu Gala, 1 (b) Morarji Jakhu Gala, 1 (c) Shantilal Morarji Gala, 1 (d) Girish Shamji Gala, 1 (e) Hasmukh Morarji Gala, 1 (f) Vijay Morarji Gala, (1 (a) to 1 (f) are the Partner of Opponent No.1), Having address at: Gala Estate, 2<sup>nd</sup> Floor, Dindayal Upadhyay Road, Mulunc (West), Mumbai-80, **2** (a) Samji Jakhu Gala. 2 (b) Morarji Jakhu Gala, (Land Owner), Having address at : Gala Estate, 2<sup>nd</sup> Floor, Dindayal Upadhyay Road, Mulund (West), Mumbai-80 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

**DESCRIPTION OF THE PROPERTY :-**Building of Gala Complex Premises Co-operative Society Ltd., along with land as mention below

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
294 (Part)			744, 744/1 & 744/2 Village Mulund (West), Tal.Kurla	5364.90 Sq.Mtrs
Ref.No.MUM/	DDR(2)/Notic	ce/2664/202	3	

Competent Authority & District Dy. Registrar, Sd/-Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai. (Nitin Dahibhate) Room No. 201, Konkan Bhavan, CBD-Belapur, For Competent Authority 8 Distriet Dy. Registrar, Date: 10/11/2023 Tel.- 022-27574965 Co.op. Societies (2), East Suburban, Mumbai (Seal Email : ddr2coopmumbai@gmail.com

Sr.	Particulars	For the quarter ended			For the s en	For the Year ended	
No.		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
1.	Total income from operations (net)	-	-	-	-		-
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(4.78)	(8.28)	(6.29)	(13.06)	(10.78)	(26.70)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(4.78)	(8.28)	(6.29)	(13.06)	(10.78)	(26.70)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(4.78)	(8.28)	(6.29)	(13.06)	(10.78)	(26.70)
5.	Total comprehensive income/(Loss) for the period	(4.78)	(8.28)	(6.29)	(13.06)	(10.78)	(32.36)
6.	Equity Share Capital	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50
7.	Reserves (excluding Revaluation reserve as shown in the Audited Balance sheet of previous year)	-		-	-	-	(58.33)
8.	Earnings Per Share (of Rs 10/- each)						
	Basic :	(1.95)	(3.38)	(2.57)	(5.33)	(4.40)	(13.21)
	Diluted:	(1.95)	(3.38)	(2.57)	(5.33)	(4.40)	(13.21)
iled	<ul> <li>The above is an extract of the detai with the Bombay Stock Exchange, u gations and Disclosure Requirements)</li> </ul>	under Regula	ation 33 of th	e Securities	and Exchan	ge Board of	India (Listing
	September, 2023 is available on the w						

	Regd. Office: 5 & 9, Plot - 27/33, Floor 1 & 2 Hutatma Chowk, F	ort, Mumbai - 4	00001		
	Tel.: +91 9773413916, Email: lookshealths	00	,		
	EXTRACT OF UN-AUDTIED FINAN AND HALF YEAR ENDED				RIER
				(Rs. in Lacs	except EPS)
			STAND	ALONE	
•	Particulars	Quarter	Quarter	Half Year	Year
).	T articulars	Ended	Ended	Ended	Ended
		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	31.03.2023
_		· ,	•	(Un-Audited)	· /
	Total income from operations	11.52	11.34	22.96	46.22
	Net Profit/Loss for the period (before tax,	-0.16	0.88	-0.21	-10.43
	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/Loss for the period before tax	-0.16	0.00	-0.21	-10.43
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-0.16	0.88	-0.21	-10.23
	Net Profit/Loss for the period after tax	-0.10	0.00	0.21	10.20
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-0.12	0.60	-0.16	-15.96
	Total Comprehensive income for the period				
	[Comprising profit/{loss) for the period {after tax)				
	and Other Comprehensive income {after tax)]	-0.12	0.60	-0.16	-15.96
	Paid up Equity Capital				
	(Face Value of Rs.10/- each)	1050	1050	1050	1050
	Reserves (excluding Revaluation				
	Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				431.91
	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)	-	-	-	431.91
	a. Basic & Diluted EPS				
		1		1	1

0.00 0.01 0.00 -0 15 after extraordinary items lote: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Hall /ear Ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com as well as on Company's website viz. www.looksclinic.in For Looks Health Services Limited

0.00

0.01

Sd Pritesh Dosh Managing Directo DIN: 05155318

0.00

-0.15



13 (2) PUBLIC NOTICE Notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the payment of principal & interest of the loan facilities obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The Demand Notice was issued to them under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI ACT) on their last known addresses. This notice is published in addition to the notice sent by Registered A.D. Post.

# VCU DATA MANAGEMENT LTD

		MH2013PLC2			
	Regd. Office: 301, Rajdeep Building, Tara Tel.: 99330088299, Email: mumbai.vc				
	EXTRACT OF UN-AUDT THE QUARTER AND HALF YEA				
				,	
			STAND	ALONE	
Sr. No.	Particulars				
1	Total income from operations	35.21	40.29	68.57	153.71
2	Net Profit/Loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/Loss for the period before tax	10.83	20.09	19.98	59.88
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/Loss for the period after tax	10.83	20.09	19.98	66.19
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period	7.96	7.47	14.79	43.70
6	[Comprising profit/{loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)] Paid up Equity Capital	7.96	7.47	14.79	43.70
0	(Face Value of Rs.10/- each)	1550	1550	1550	1550
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (EPS) in Rs.	-	-	-	1438.48
0	(Net Appuelized)				

	On Company's website: www.vcupack.in		101		nagement Ltd Sd/-			
	On Company's website www.youpack.in		Eor	VCII Data Mai	nacomont i td i			
<ol> <li>On the BSE Limited website: www.bseindia.com</li> </ol>				By Order of the Board of Directors				
The	e full format of the Financial Results are available of	on the following						
Reg	gulations, 2015.		-					
Bor	mbay Stock Exchange Limited under Regulation 3	33 of the SEBI (	Listing and Oth	ner Disclosure	Requirements)			
The	e above is an extract of the detailed format of Qua	rterly and Half Y	early Un-Audit	ed Financial Re	esults filed with			
Not	te:							
	b. Basic & Diluted EPS after extraordinary items	0.05	0.05	0.10	0.28			
	a. Basic & Diluted EPS before extraordinary items	0.05	0.05	0.10	0.28			
11								



Whereas the undersigned being the Authorized Officer of the Indian Overseas Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise o powers conferred under Section 13(2) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 07/08/2023 calling upon Borrowers M/s. Manisha Industries Prop : Mrs. Manisha Ajay Lagad, Address : Flat No. 04, Nirmaan Classic Apartment, Thatte Nagar, Collage Road, Dist. Nashik (hereinafte eferred as borrowers) and mortgagors / guarantors Mrs. Prachi Pramod Borkar, Flat No.13, Building No. A-4 Vishnu Vihar, Bibwewadi, Kondhwa Road, Pune - 411037 to repay the amount mentioned in the notice being Rs. 27,30,494.76 (Rupees Twenty-Seven Lacs Thirty Thousand Four Hundred Ninety-Four and Seventy Six Paisa Only) as on 07/08/2023 with further interest at contractual rates and rests, charges etc till date o realization within 60 days from the date of receipt the said Notice.

(1) The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the Public ir general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on th

before extraordinary items

Basic & Diluted EPS

Date : 10/11/2023

Place : Mumbai

	DIN: 00401113
1	
	LOOKS HEALTH SERVICES LIMITED
	CIN: L93030MH2011PLC222636
	Regd. Office: 5 & 9, Plot - 27/33, Floor 1 & 2, Beaumon Chambers, Nagindas Master
	Hutatma Chowk, Fort, Mumbai - 400001
	Tel.: +91 9773413916, Email: lookshealthserv@gmail.com, Website: www.lookscli

Place : Konkan Bhavan

Navi Mumbai-400614.

\* Reserves for the year ended March 31, 2022 was Rs. 1465.959 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under

Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the lister entity at www.hazoormultiproject.com.

The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 10th November, 2023. The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company. For Hazoor Multi Projects Limite

SD Akshay Pawan Kumar Jain Whole Time Director DIN: 08595089

Name of the Borrower/ Guarantors	Description of Property	Total Dues & Date of 13 (2) Notice	NPA Date
Pandurang Kadam. Co- Borrower:- Smt. Anuja Anil Kadam	All that piece of land with buildings, sheds and structures standing thereon, Flat No. 102, 1st floor of Nilkanth Park 'C Wing' construction area 675 sq. ft. situated in survey no. 22A/1, Sub. No. 10, the building which is named and styled 'NILKANTH PARK' at village Shringartali, Tal. Guhagar, Dist. Ratnagiri.	plus interest & 13(2) notice issue date 10.10.2023	01.04.2023
	or their guarantors (where ever a dues within the period of 60 day		

this notice failing which, further steps will be taken after the expiry of 60 days from the date of publication of this notice as per the provisions of SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTERESTACT, 2002.

Further you are prohibited u/s 13(13) of the said Act from transferring either by way of sale/lease or in any other way the aforesaid secured assets.

(Baburao Pandharinath Samant Place: Ratnagiri Date: 10.11.2023 Authorised Officer

For Steel City Securities Limited

Sd/- K. Satyanarayana Executive Chairman & Sd/- Satish Kumar Arya, Managing Director

07<sup>th</sup> day of November Month of the year 2023..

- (2) The Borrowers in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Overseas Bank for an amoun of Rs. 27,30,494.76 (Rupees Twenty-Seven Lacs Thirty Thousand Four Hundred Ninety-Four and Seventy Six Paisa Only) as on 07.08,2023 with interest thereon at contractual rates & rests as agreed Charges etc., from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repayments if any, made after issuance of Demand Notice. The dues payable as on 07/11/2023 of taking possession is Rs. 27,30,494.76 (Rupees Twenty-Seven Lacs Thirty Thousand Four Hundred Ninety-Four and Seventy-Six Paisa Only) along with dues accrued after 07.08.2023 (Date of Demand Notice under 13(2) of the Act) payable with further interest at contractual rates & rests, Charges etc., till date of payment.
- The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of (3)time available to them, to redeem the secured assets.

#### Description of the Immovable Property :

Details of Property: Flat No.03, First Floor, Krushnaleela Apartment, Built up area admeasuring 72.25 sq.m. i.e 777.41 sq. ft. constructed on Plot No.3 & 4, S No.10/11B1, Near Union Bank, Ambad Link Road, Mouje-kamatwade, Dist Nasik-422010.Owner of the Property: Mrs. Prachi Pramod Borkar Bounded-On the East Side by: Flat No. 02, On the West Side by: Side Marginal Space, On the South Side by: Side Marginal Space, On the North Side by: Flat No.04

ate : 07/11/2023	Authorised Officer,
ace : Nashik	Indian Overseas Bank

	Regd. Off: Nath House, N CIN: I		993PLC073		5, Mahara	shtra	
	STATEMENT OF STANDALONE UNAU AND 6 MONTHS				THE QU	ARTER	
							R
Sr.	Particular	-	uarter Ende		6 Months Ended		
No.		30-09-2023 Unaudited	30-06-2023 Unaudited	30-09-2022 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-09-2022 Unaudited	
1	Total Income from Operations	5.39	10.13	0.88	15.52	23.32	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(15.57)	(29.93)	(18.99)	(45.50)	(26.46)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.29	(29.93)	16.47	(15.64)	9.40	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.29	(29.93)	16.47	(15.64)	9.40	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14.29	(29.93)	16.47	(15.64)	9.40	
6	Equity Share Capital	594.00	594.00	594.00	594.00	594.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	8541.63	8527.34	8604.73	8541.63	8604.73	8
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	0.24	(0.50) (0.50)	0.28 0.28	(0.26) (0.26)	0.16 0.16	

Da Pla

> 1. The financial Results were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Director at its meeting held or 09th November 2023

> 2. The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter and half year ended as on 30th September 2023 filed with Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended as on 30th September 2023 are available on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited and also on the Company's Website (www.agri-tech.in) On behalf of Board of Directors

Place: Chh. Sambhaji Nagar	Satish Kagliwal
Date: 09/11/2023	Managing Director

STEEL	CITY	SECURITIES	LIMITED
	(CIN-	67120AP1995PI (019521)	

Regd. Off: "STEEL CITY HEIGHTS", 50-81-18, Main Road, Seethammapeta, Visakhapatnam, A P-530 016 Ph: 0891-2563581

Website: www.steelcitynettrade.com, Email:ramu.n@steelcitynettrade.com

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results of Steel City Securities Limited for the Quarter and Nine Months ended 30th September, 2023 (Pe In Lakhe)

					0.15						21.21 X X X		KS. In Lakhs)
SI.				Stand	lalone					Conso	lidated		
No	Particulars		Quarter end	ed	Half Yea	r ended	Financial Year ended		Quarter end	ed	Half Yea	Financial Year ended	
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(Audited)	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(audited)
1.	Total Income from Operations	1591.68	1382.07	1501.45	2973.75	2874.30	5759.78	1594.46	1383.29	1598.33	2977.75	2981.54	5880.96
2.	Net Profit or (loss) for the period( before tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	344.15	284.38	339.13	628.54	636.38	1386.99	343.35	274.08	436.47	617.43	732.35	1479.01
3.	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)		284.38	339.13	628.54	636.38	1386.99	343.35	274.08	436.47	617.43	732.35	1479.01
4.	Net Profit or (loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	244.44	212.81	240.91	457.26	463.35	1021.49	245.78	215.28	322.57	461.05	546.65	1120.90
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)	244.44	212.81	240.91	457.26	463.35	1025.87	245.78	215.28	322.57	461.05	546.65	1120.90
6.	Paid Up Equity Share Capital of the Company (Face Value of Rs. 10/-)	1510.71	1501.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71
7.	Other Equity (as shown in the audited Balance Sheet of previous Year						8029.37						9643.92
8.	Earnings Per Share (not annualized) (in Rs.) Basic Diluted	1.62	1.41	1.59	3.03	3.07	6.79	1.63	1.43	2.14	3.05	3.62	7.45

Place : Mumbai Date : 10.11.2023

Notes : 1. The above is an extract of the detailed format for Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30<sup>th</sup> September, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 are available on the website of NSE i.e., www.nseindia.com and hosted on the website of the Company www.steelcitynettrade.com.

. The Results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards), Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent possible

3. The above results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 10.11.2023

Place : Visakhapatnam

Date : 10.11.2023











# JUMBO FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032766 Registered Office: 805,8th Floor 'A' Wing,Corporate Avenue,Sonawala Road,Goregaon(East),Mumbai-400 063 Telefax:022-26856703,#email id: jumbofin@hotmail.com, # website: www.jumbofinance.co.in

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

#### CIN: L51100MH1987PLC042280 Regd. Off: 285, 2nd Floor, Jhawar House, Princess Street, Mumbai - 400002

**DHANLAXMI COTEX LIMITED** 

PHONE : 022-4976 4268 | Website : www.dcl.net.in E-mail: dcotex1987@gmail.com / accounts@dcl.net.in

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the guarter and half year ended September 30, 2023

.2023	30.09.2022	31.03.2023	BSE Code: 512485	the quarter	and null ye		In Lakhs ex	
14.08	(UnAudited) 14.95	(Audited) 74.12		Quarter	Quarter	· · · ·	Corrosponding	. ,
3.79	87.37	202.74	Particulars	ended	ended	ended	Quarter	an
3.19	07.37	202.14	!	30th Sept	30th June	30th Sept	ended 30th	31st March
25.34)	67.95	73.39	!	2023	2023	2023	Sept 2022	2023
I	1	(]		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
25.34)	67.95	73.39	Total income from operations & other revenue	1354.43	691.70	2046.39	1110.47	2,531.80
25.34)	67.95	63.37	Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	112.62	152.39	265.01	48.92	35.60
/ I		( L	Net Profit / (Loss) for the period before tax	1 1	1 '	1	'	1 /
45.00	100.15	1 (104.04)	(after Extraordinary items)	112.62	152.39	265.01	48.92	35.60
45.30 487.68	120.15 487.68	(124.34) 487.68	Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	91.92	126.92	218.88	38.82	23.69
07.00	107.00	1 707.00	Total Comprehensive income for the period	1 1	1 '	1	'	1 /
-	-	i -	[comprising profit/(loss) for the period (after tax)	1 1	1 1	1	'	1
ļ		i	and other comprehensive income (after tax) ]	563.89	703.14	1267.06	434.26	176.83
0.93	2.46	(2.55)	Equity Share Capital	487.14	487.14	487.14	487.14	487.14
0.93	2.46	(2.55)	Reserves (excluding Revaluation Reserve as shown	1 1	1 1	1	'	1 1
	d with Stock Exc		in the Balance Sheet of previous year)	ı - <sup>1</sup>	1 -'	- 1	- '	4450.51
	) Regulations, 2 r , 2023 are avail		Earnings Per Share (of 10/- each)	1 1	1 '	1	'	1
(www.ju	umbofinance.co.	o.in)	(for continuing and discontinued operations)	1 1	1 '	1	'	1
lon be	half of Board of Jumbo Fina	of Diractors of nance Limited	Basic :	1.89	2.61	4.49	0.80	0.49
Chai		Sd/-	Diluted:	1.89	2.61	4.49	0.80	0.49
Chair	rman and Mana	iging Director	Noto:				·	

The Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th Sept 2023 were reviewer by the Audit committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 10th November 2023

- The Limited Review of the above result for the quarter half year ended 30th Sept 2023 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI's(LODR), Regulation, 2015. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised acounting practices and policies to the extent applicable begining from April, 2017.
- The prior period's figure's have been regrouped or reclassified wherever necessary to conform to current period's classification.
- classification. To have better control and evaluation of cost efficiency, the Board of Directors of Company has decided to report the results as Fabrics, Share Trading, Steel Trading & Other Income Separately. The above is an extract of the detailed format of quarterly ended Financial Results filed with the Stock Exchanges under Requirements). Requirements, Requirements, Regulations, 2015. The full format of the quarter and half year ended 30.09.2023 Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dcl.net.in). For Dhanlaxmi Cotex Limited
  - Sd/-Mahesh S. Jhawar

(Whole Time Director) DIN: 00002908

मंबई लक्षदीप 🕓

## ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN: L29299MH1983PLC054224

Place · Mumhai

Date: 11.11.2023

Regd. Office: 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai - 400031 . Tel No: 022-35566211 Email: contact@atcomtech.co.in Website : www.atcomtech.co.in

#### EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2023

						(Rs in Lakh
PARTICULARS	C	uarter ende	b	Half Yea	r ended	Year ende
	30.09.2023	30.06.2023		30.09.2023	30.09.2022	31/03/202
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.97)	(8.73)	(1.63)	(12.70)	(8.72)	(17.50
Net Profit / (Loss) for the period	(3.97)	(8.73)	(1.63)	(12.70)	(8.72)	(17.50
Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	1,534.00	1,534.00	1,534.00	1,534.00	1,534.00	1,534.00
Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	-			
Earnings per share (of Re. 1 each) (Not Annualised)	(0.003)	(0.006)	(0.001)	(0.008)	(0.006)	(0.011
Basic & Diluted	(0.003)	(0.006)	(0.001)	(0.008)	(0.006)	(0.011
EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED	INANCIAL RES	SULTS FOR THE	QUARTER EN	IDED SEPTEME	3ER 30, 2023	(Rs in Lak
PARTICULARS	G	uarter ende	ł	Nine Mon	Year end	
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31/03/202
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.0
"Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)"	(4.01)	(8.73)	(1.63)	(12.74)	(8.73)	(17.51
Net Profit / (Loss) for the period	(4.01)	(8.73)	(1.63)	(12.74)	(8.73)	(17.51
Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.0
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00	1534.00	1534.0
Other Equity excluding Revaluation Reserves						
Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualised)	(0.003)	(0.006)	(0.001)	(0.008)	(0.006)	(0.011
	(0.003)	(0.006)	(0.001)	(0.008)	(0.006)	(0.011

on Friday, November 10, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results

2 The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended September 30, 2023. The detailed consolidated financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website www.bseindia.com.www.nseindia.com) and the Company's website (www.atcomtech.co.in)



Place : Mumbai Date : November 10, 2023



## ललित पाटील प्रकरणात राज्य सरकारकडून चालढकल - आ. रवींद्र धंगेकर

SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED

(Regd. Office: 404, Niranjan, 99 Marine Drive, Marine Lines, Mumbai - 400 002)

Email Id: vistaurban@gmail.comWebsite: www.shreesalasar.in

CIN No. : L65990MH1980PLC023228 Tel No. : 022-22852797 Fax No. : 022-66324648

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

Quarter

ended 0.09.2023

44.60

40.7

40.74

38.84

38.84

0.66

1. The above is an extract of the detailed format of Quarter and Half Year ended September 30,2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Quarterly Financial Results are available or

2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 09, 2023

3. The results of the Quarter and half year ended September 2023 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) notified by Ministry

Standalone

Quarte

ended 30.09.2022

12.93

11.0

11.01

9.81

9.81

0.18

540.2

Half Year

enaea 30.09.2023

58.44

48.2

48.27

44.77

44 77

0.75

590

पूणे, दि.१० : ड्रूग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये त्यांना या प्रकरणाचा तपास गतीने करावा, असे सांगितले. राज्य सरकारकडून चालढकलपणा सुरू असून, ललित 🛛 ९ महिने ललित पाटील हा ससून रञ्ग्णालयात होता. या आणि संसूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना वाचवले जात असल्याचा आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला. ही शासनाची आणि पुणे पोलिसांची नाचक्की आहे असे देखील ते म्हणाले. तसेच या प्रकरणाचा तपास केंद्रीय

तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. पोलिस आयुक्त आणि तपास अधिकारी यांची भेंट घेत असा आरोप देखील त्यांनी केला.

Particulars

Total Income from operations (net) Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items\*) Net profit/(Loss) for the period before tax (after Exceptiona

and/or Extraordinary tents") Net profit/(Loss) for the period after tax (after Exception and/or Extraordinary items") Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other

Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the

Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/-- each) (for continuing and discontinued operations) -

Comprehensive Income (after tax)]

(a) Basic (b) Diluted

of Corporate Affair

Place : Mumba

Date : 11.11.2023

NOTES

काळात ललित पाटीलने कोणाकोणाला पैसे दिले, कोणाला सोने दिले ? याची रिकव्हरी करा. पण, पोलिस शासनाच्या दडपणाखाली असल्याने या प्रकरणाचा तपास गतीने करत नाहीत. वास्तविक, आजवर ललित पाटील प्रकरणात अधिष्ठाता सोबतच इतर सर्व आरोपींना अटक व्हायला पुढे बोलताना धंगेकर यांनी, दोन दिवसांपूर्वी मी हवी होती. मात्र, याबाबत गृहमंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या

Quarte

ended 0.09.2023

253.67

10.6

10.61

5.06

590.2

0.09

	EXTRACT OF UNAUDITED FINANC FOR THE QUARTER ENDED 30TH SE			
sr.		Quarte	r Ended	Year Ended
No.	Particulars	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
<u> </u>	1	· ,	(UnAudited)	(Audited)
1	Income from operations (net)	14.08	14.95	74.12
2	Other Income	3.79	87.37	202.74
3	Net profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(25.34)	67.95	73.39
4	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(25.34)	67.95	73.39
5	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(25.34)	67.95	63.37
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive			
1	Income (after tax)	45.30	120.15	(124.34)
7	Equity Share Capital (Face value per share Rs. 10/-)	487.68	487.68	487.68
8	Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year*	_	-	-
9	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)			
	- Basic	0.93	2.46	(2.55)
1	- Diluted	0.93	2.46	(2.55)
No	te: The above is an extract of the detailed format of Quarterly Finar	ncial Results file	d with Stock Ex	hange under

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full exchange websites (www.bseindia.com) and on Company's website (www.jumbofinance.co.in) For and on behalf of Board of Diractors of Jumbo Finance Limited format of the standalone financial results for the quarter ended 30th September, 2023 are available on stock

Place: Mumba Date: 10th November, 2023

#### जाहीर सूचना

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, दुकान क्र. १२, तळ मजला, बिल्डींग क्र. सी - १२ / १३, अंजली शांती नगर को. ऑ. हौ. सो. लि: सेक्टर ८, शांती नगर, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत आमचे अशील श्री. अशोक एन. कोळी यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात आमच्या अशिलांच्या हातून मे. शांतीस्टार बिल्डर्स आणि श्री. अलमेलू रमण अय्यर आणि श्री. नुरानी सिथारमण रमण यांच्यामध्ये झालेला दि. २१/१०/१९८९ रोजीचा वरील मिळकती संबंधीचा करारनामा सोबत अंजली शांती नगर को.ऑ.हौ.सो.लि. , यांनी बहाल केलेले भाग पत्रक गहाळ झालेले आहे. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर 🛚 दिवसांचे आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून



दि. ११ .११ . २०२३



Shailesh Hingarh Managing Director (DIN No : 00166916)

(Rs. In Lacs)

Quarter

ended 30.09.2022

96.03

2.9

2.91

1.71

540.2

0.03

Sd/

Consolidated

Half Year

30.09.2023

850.7

38.5

38.59

18.84

18.8

0.32

For Shree Salasar Investments Limited

590.

येथे सचना देण्यात येत आहे की, दिप डायमंड इंडिया लिमिटेड (कंपनी) ची वित्तीय वर्ष २३-२४ च्या ०१ल्या अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) शुक्रवार, ०८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यम(ओएव्हीएम) द्वारे सामान्य परिपत्रक २/२०२२ आणि १९/ २०२१ चे पालन करून, सहकार मंत्रालय (एमसए) द्वारे जारी केलेली इतर परिपत्रके आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरआयपी/२०२२१६ दिनांक १३ मे २०२२ रोजी सेबी द्वारे जारी केलेले परिपत्रक यापुढे एकत्रितपणे 'परिपत्रक' म्हणून संदर्भित) आणि इतर सर्व लागू कायदे, व्यवसायांवर विचारविमर्श करण्याकरिता, ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आयोजित केली जाईल. ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना १० नोव्हेंबर २०२३ रोजी एजीएमच्या सचनेच्या इलेक्टॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सदस्यांनी लक्षात ठेवावे की ईजीएमची सचना कंपनीच्या https://www.deepdiamondltd.co.in/investors.html या वेबसाइटवर आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com य वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ईजीएम मध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात ईजीएम मध्ये सामील होण्याच्या सूचना ईजीएम च्या सूचनेमध्ये दिल्या आहेत, व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याच्या उद्देशाने गणना केली जाईल.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ चे पालन करून, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० नुसार वेळोवेळी सुधारित केलेले, सेबी (एलओडीआर) चे नियमन ४४ आणि सचिवीय प्रमाण-२ द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवर इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ईजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत कंपनीला रिमोट ई-व्होटिंग सुविधा ('रिमोट ई-व्होटिंग') प्रदान करण्यात आनंद होत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ईजीएम ('ई-व्होटिंग') दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा , प्रदान करत आहे. रिमोट ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे, संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे :-

- ईजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाद्रारे केला जाऊ शकतो:
- रिमोट ई-मतदान मंगळवार, ०५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० (भाप्रवे) रोजी सुरू होईल;
- रिमोट ई-व्होटिंग गुरुवार, ०७ डिसेंबर २०२३ रोजी सायं.५:०० वा.(भाप्रवे) समाप्त होईल;
- इलोक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा ईजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख शुक्रवार, ०१ डिसेंबर २०२३ आहे;
- कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि ईजीएम ची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण करते, र्त शुक्रवार, ०१ डिसेंबर २०२३ evoting@nsdl.com issuer/RTA या ई-मेल वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते.

#### सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की:

- अ. रिमोट ई-व्होटिंग पथ्वत एनएसडीएल द्वारे मतदानाची उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत विल्यानंतर, सदस्याल नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही:
- ईजीएममध्ये मतदान करण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंगद्वारे उपलब्ध करून दिली जाईल;
- क. ईजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील ईजीएमला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही; ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोत ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल

(उपविधी क्र.३४ अन्वये) (उनायच) ग्रेसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नमुना. (मोठे प्रकाशन असणाऱ्या दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करावयाचे) जाहीर सूचना

the stock Exchange Websites www.bseindia.com and on the company's website www. shreesalasar.ir

श्री. फेलिक्स मार्टीन डिसोझा हे एलिझीयम को–ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: सी.एस.८, ब्लॉक सं वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा-४०००३७ या सोसायटी सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅ क्र.ए-१५०१ चे धारक आहेत, यांचे २७.०५.२०२३ रोज

परिशिष्ट-१६

कोणतेही नामांकन न करता निधन झाले. सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडू काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पुष्ठन्द्र्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींस मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर कार्ह दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाश्र सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवह करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स तसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटी प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतर्दीनस त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृ . उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरि सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सव सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्य ूः २०० २०० २०० प्राप्त प्राप्त विषया स्वाया स्वायाण्य तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.३० सायं.६.३० पर्यंत उपलब्ध आहेत.

#### च्या वतीने व करित एलिझीयम को-ऑपरेटिव्ह हौसिं सोसायटी लिमिटे

सही/

दिनांक: ११.११.२०२३ ठिकाण: वडाळा. मंबई मा. सचिव

#### जाहिर सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल

श्रीमती अफरोज अफजल खान आणि श्री. अफजल रशीद खान हे फ्लॅट क्र.७, तिसरा मजला,



ठिकाण : मीरा रोड दिप डायमंड इंडिया लिमिटेड

अफजल रशीद खान हे फ्लॅट क्र.७. तिसरा मजला.		ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.									NIETD		ITED			
सी-विंग, इमारत क्र.५, करीमी पार्क कोहौसोलि.,	शंका असल्यास, सदस्य https://www.evoting.nsdl.com/ च्या डाउनलोड विभागातील सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि															
जोगेश्वरी (प.), मुंबई - ४०० १०२ येथील निवासी		दस्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकत								CIN: L REGD. OFF : C-253/254. MIDC. TTC INDL				MBAL 400 70	. 🛑	
सदनिका <b>श्री.जावेद इस्माईल रोशन</b> यांच्याकडून		fo.deepdiamondltd@gmail.com वर ईमेलवर केंपनीशी								TEL: 67368600/10 E-m				WDAI - 400 70	J. – J	
खरेदी क्रण्याचा मानस आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे							च्या व	ग़ीने व करिता		Extract of Un-audited Stateme				ancial Resu	ults	
४३० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र असलेले भाग प्रमाणपत्र						दिप	। डायमंड इंबि	डेया लिमिटेड		for the Second Quarter (3 mon						
क्र.२६ असलेले विशिष्ट क्र.अनुक्रमे १२७ ते १३१								सही / -	A) Co	nsolidated				(Rs. in L	akhs except ear	ning per share)
(रु. ५०/- प्रत्येकीचे पूर्णपणे भरणा केलेले समभाग), अंधेरी विभागाचा सी.टी.एस.क्र.५०६/०४ नोंदणी							गणपत	। लाल न्याती	Sr.		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
अधरा विभागांचा सा.टा.एस.क्र.५०६/०४ नादणा जिल्हा आणि मुंबई शहराचा उपजिल्हा.		<b>नांक :</b> ११ नोव्हेंबर २०२३						ीय संचालक	No.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Half Year	Half Year	Year
जिल्हा आणि मुंबई रहिराचा उपाजिल्हा. सर्व व्यक्तिस वरील फ्लॅट परिसराच्या संदर्भात विक्री.	ਰਿ	काण: मुंबई						०९६०८००५			ended	ended	ended	ended	ended	ended
देवाणघेवाण, गहाण, ट्रस्ट, बोजा, शुल्क,		<b>पत्ता:</b> ४०८, कॉर्पोरेट अव्हेन्यू विंग-ए स	र्त्रोनावाला रोड,	, गोरेगाव पूर्व, छ	छ. उद्योग भवन	। मुंबई-४०००६	ş		(1)	(2)	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
धारणाधिकार, भेट, वारसा, देखभाल, ताबा, किंवा									(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
इतर कोणत्याही स्वरूपाच्या मार्गाने कोणताही दावा		<u> </u>		000	_				1	Total income from operations (net)	1,969.03	1,950.68	2,884.31	3,919.71	5,954.90	11,652.35
असल्यास, तथापि, येथे प्रकाशित झाल्याच्या				ी लिमिटे					2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax,						
तारखेपासून ७ दिवसांच्या आत त्याच्या समर्थनार्थ		<b>ांदणीकृत कार्यालय :</b> आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बी विंग, ८वा								Exceptional and/or Extraordinary items)	(445.85)	(101.53)	(267.17)	(547.38)	(264.01)	(1,662.91)
कागदोपत्री पुराव्यासह, एकत्रितपणे खाली स्वाक्षरी	वे	बसाईट: https://venturaguaranty.com; ई-मेल: inves	tors.vgl@v	entural.com	; सीआयएन <b>:</b> प	रल६५ <b>१००एम</b> ए	च१९८४पीएल	ासी०३४१०६	3	Net Profit/(Loss) for the period Before Tax						
केलेल्यांना ते लेखी स्वरूपात कळवावे, अशी विनंती		३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल	न्या तिमार्ह	ो आणि सह	ामाहीकरीत	ता स्वतंत्रीत	आणि			(after Exceptional and/or Extraordinary items)	(445.85)	(101.53)	(267.17)	(547.38)	(264.01)	(1,662.91)
केली जाते, जर असे दावे किंवा आक्षेप नाही तर आणि/		एकत्रीत अलेखाप	रिक्षीत वि	त्तीय निष्कष	र्गचा अहव	ाल		(रू. लाखात)	4	Net Profit/(Loss) for the period after Tax						
किंवा कायमचे अस्तित्वात नाही असे मानले जाईल.				स्वतंत्रीत			एकत्रीत	((() () () () () () () () () () () () ()		(after Exceptional and/or Extraordinary items)	(430.96)	(111.00)	(264.74)	(541.96)	(262.98)	(1,647.29)
सहा/- <b>युसुफ मिठी</b> - वकिल	अ. क्र.					I	•		5	Total Comprehensive Income for the period					7	1
<b>धुषुक निठा</b> - याकरी ५८, स्तर २, दिवाण केंद्र, एस.व्ही. रस्ता,	^″`	. तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	संपलेली तिमाही		[Comprising Profit for the period (after tax)						
जोगेश्वरी (प.) मुंबई- ४०० १०२.			ातमाहा ३०.०९.२०२३	सहामाहा ३०.०९.२०२३	ातमाहा ३०.०९.२०२२	ातमाहा ३०.०९.२०२३	सहामाहा ३०.०९.२०२३	ातमाहा ३०.०९.२०२२		and other Comprehensive income (after tax)	(429.51)	(130.71)	(272.90)	(560.23)	(271.36)	(1,756.38)
मो; ९७६९२७७४४६/९८३३६८९२७५			(अलेखापरिक्षीत)	) (अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत	) (अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत	(अलेखापरिक्षीत)	6	Paid-up Equity Share Capital						
	१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१५१.१०	१५४.३९	३.२१	૬,૪૪५.१६	११,४८२.३२	५,५६७.७६		(Face Value of Rs.10/- per share)	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73
कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत	२	कालावधीकारेता निव्वळ नफा(तोटा)(कर,							7	Other Equity	-	-	-	-	-	(3,592.38)
नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात		अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	ર,५६७.४१	४,०१३.८९	१,७२७.५६	8	Earnings per share (of Rs.10/- each)						
(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि	ş	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक			( ->					(for continuing and discontined operations):						
कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे		आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	ર,५६७.४१	४,०१३.८९	१,७२७.५६		a) Basic	(1.63)	(0.50)	(1.03)	(2.12)	(1.03)	(6.66)
नियम ४(१) नुसार)	8	करानतर कालावधाकारता निव्वळ नफा/(ताटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	842 //	824.25	(1 - 2)	0.000	2 444 29	0 220 51		b) Diluted	(1.63)	(0.50)	(1.03)	(2.12)	(1.03)	(6.66)
१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साथारण बाबनेतर) कालावधीकरिता एकग सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	१,९३२.४३	३,०७७.२९	१,३२१.६५			<u> </u>	+ ` ´				
२०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा	٩	सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष							B) Sta	andalone	1	1		(Rs. in L	akhs except ear	ning per share)
कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण		उत्पन्न (करानंतर)	१४२.८५	१३८.३६	(५.३२)	१,९२९.६७	३,०७१.६९	१,३०२.९१	Sr.	Derticulare	(Un-audited)	· /	(Un-audited)		(Un-audited)	(Audited)
२१ चे भाग १ अंतर्गत एलिमीनो किडस् एलएलपी या		समभाग भांडवल	388.90	388.96	388.96	388.90	३१४.९८		No.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Half Year	Half Year	Year
	5															
एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक	रू ७		2/0.70	2/0./0	2/0./0	- v / v / v		-			ended 30.09.2023	ended 30.06.2023	ended 30.09.2022	ended 30.09.2023	ended 30.09.2022	ended 31.03.2023
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे.	یں ک (ک	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/–	2/0.70	2/0.70	270.70			-	(1)	(2)	ended 30.09.2023 (3)	ended 30.06.2023 (4)	ended 30.09.2022 (5)	ended 30.09.2023 (6)	ended 30.09.2022 (7)	ended 31.03.2023 (8)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:	يو د و	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	270.70	-	250.50			-	(1)		30.09.2023 (3)	30.06.2023 (4)	30.09.2022 (5)	30.09.2023 (6)	30.09.2022 (7)	31.03.2023 (8)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. <b>कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:</b> • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू,	ע פי <del>ע</del> רא פי א	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	۶۲۵۰۲۶ - ۲.۲۵	-	۶, ۵, ۶۶ - (٥, १७)	-	-	-	(1) 1 2	Total income from operations (net)	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. <b>कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:</b> • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे.	ע פי <del>א</del> ג	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/–	-	-	-	-	-	-	(1) 1 2	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax,	30.09.2023 (3) 1,740.94	30.06.2023 (4) 1,703.87	30.09.2022 (5) 2,624.40	30.09.2023 (6) 3,444.81	30.09.2022 (7) 5,329.02	31.03.2023 (8) 10,616.40
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ.	یں ک 21	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत	- ४.४७	- 8.33	- (০.१७)	- ५१.३८	- 6255	- ३४.३१		Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	30.09.2023 (3)	30.06.2023 (4)	30.09.2022 (5)	30.09.2023 (6)	30.09.2022 (7)	31.03.2023 (8)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: - मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी	٩.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात	- ४.४७ ४.४७ ठी वरील स्वर	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ	- ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि	(1) 1 2 3	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29)	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ.	१.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने	- ४.४७ ४.४७ ठी वरील स्वर	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ	- ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनराव	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि		Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.09.2023 (3) 1,740.94	30.06.2023 (4) 1,703.87	30.09.2022 (5) 2,624.40	30.09.2023 (6) 3,444.81	30.09.2022 (7) 5,329.02	31.03.2023 (8) 10,616.40
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत	१.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.	- ४.४७ ४.४७ डी वरील स्व शिफारस केल	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक नी आहे आणि	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान्	- ८२८७ ट२.८७ नुक्रमे पुनरावन् ११० नोव्हेंबर	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी		Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29)	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असीसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय	१. २.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद	- ४.४७ ४.४७ डी वरील स्व शिफारस केल् ग. २०१३ च्	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं ३ अंतर्गत वि	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान् हित केलेल्या '	- ८२८७ टर.८७ नुक्रमे पुनरावन ११० नोव्हेंबर भारतीय लेख	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये	3	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29)	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदर्णीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन	१. २.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् तिर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय	- ४.४७ ४.४७ डी वरील स्वर शिफारस केल ग, २०१३ च् यार केले गेले	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३ ा आहेत आणि	- (०.१७) (०.१७) व्रेत आर्थिक कंपनीच्या सं ३ अंतर्गत वि त्या अंतर्गत	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान् हित केलेल्या ' जारी केलेल्या	- ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनरावर १९० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय	– ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये मांसह आणि		Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29)	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकत्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदर्शीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर, जे बजाज रोड, नरीसलागठी	१. २.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तत्थ भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्था इतर लेखा तत्त्व	- ४.४७ ४.४७ डी वरील स्वर शिफारस केल ग, २०१३ च् यार केले गेले वांसह वाचले	- ४.३३ ४.३३ ती आहे आणि या कलम १३ । आहेत आणि गेले आहेत.	- (०.१७) (०.१७) क्रिंत आर्थिक कंपनीच्या सं ३ अंतर्गत वि त्या अंतर्गत आणि सेबी	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या (लिस्टिंग ऑर्ग	- ८२८७ ८२.८७ नुक्रमे पुनरावर १९० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय	– ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये मांसह आणि	3	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05)	31.03.2023         (8)         10,616.40         (1,069.88)         (1,069.88)         (1,053.32)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदिणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोटं, जे बजाज रोड, नरीमना पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.	<i>१</i> . २.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या अ	- ४.४७ ४.४७ डी वरील स्वर शिफारस केल ग, २०१३ च् ग, २०१३ च ग, २०१४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४७ ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २०१३ ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व र ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व व ग, २४४ व व र ग, २४४ व व ग, २४४ व व व व ग, २४४ व व व व व व व व व व व व व व व व व व	- ४.३३ ४.३३ ती आरे आणि या कलम १३ । आहेत आणि गेले आहेत. नार, सुधारित बे	- (०.१७) (०.१७) केपनीच्या सं ३ अंतर्गत वि त्या अंतर्गत आणि सेबी जल्याप्रमाणे अ	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ् वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या (लिस्टिंग ऑॉल (हिस्टिंग ऑॉल	- ८२८७ ८२.८७ १९० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय इलेगेशन्स अँर	– ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर	3 4 5	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29)	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकत्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदर्शीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर, जे बजाज रोड, नरीसलागठी	१. २. ३.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तत्थ भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्था इतर लेखा तत्त्व	- ४.४७ ४.४७ डी वरील स्वर शिफारस केल ग, २०१३ च् ग, २०१३ च ग, २०१४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४७ ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २०१३ ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व र ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व ग, २४४ व व ग, २४४ व व र ग, २४४ व व ग, २४४ व व व व ग, २४४ व व व व व व व व व व व व व व व व व व	- ४.३३ ४.३३ ती आरे आणि या कलम १३ । आहेत आणि गेले आहेत. नार, सुधारित बे	- (०.१७) (०.१७) केपनीच्या सं ३ अंतर्गत वि त्या अंतर्गत आणि सेबी जल्याप्रमाणे अ	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ् वालक मंडळान हित केलेल्या जारी केलेल्या (लिस्टिंग ऑॉल (हिस्टिंग ऑॉल	- ८२८७ ८२.८७ १९० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय इलगेशन्स अँर	– ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर	3	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,041.98)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकत्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदिणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉइंट, एनए, मुंबई-४०००२९ वेथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर आर्जस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप	१. २. ३.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता देली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्था इतर लेखा तत्त्त रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकठि	- ४.४७ ४.४७ ठी वरील स्वः शिफारस केल ग, २०१३ च् यार केले गेले गंसह वाचले ावश्यकतांतुम् त्रत आर्थिक प	- ४.३३ ४.३३ ती आरे आणि या कलम १३ । आहेत आणि गेले आहेत. नार, सुधारित बे	- (०.१७) (०.१७) त्रेत आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनाच्या अंतर्गत आणि संबी जल्याप्रमाणे अ करण्याच्या अं	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ् वालक मंडळान हित केलेल्या (लिस्टिंग ऑर्त गहेत. इंशाने खालील	- ८२८७ ८२.८७ १९० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय इलगेशन्स अँर	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला	3 4 5 6	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,041.98) 2,636.73
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नगीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी)	१. २. ३.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प्र ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त् रिकायरसेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकठि गेला आहे.	- ४.४७ ४.४७ ठी वरील स्वः शिफारस केल ग, २०१३ च् यार केले गेले गंसह वाचले ावश्यकतांतुम् त्रत आर्थिक प	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३: 1 आहेत. आणि 1 गेले आहेत. तार, सुधारित वे परिणाम तयार र	- (०.१७) (०.१७) त्रेत आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनाच्या अंतर्गत आणि संबी जल्याप्रमाणे अ करण्याच्या अं	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान् हित केलेल्या जारी केलेल्या केले केलेल्या जारी केले केलेल्या केले केलेल्या जारी केले केले जारी केलेल्या जारी केले केलेल्या जारी केले केलेल्या जारी केले केलेल्या जारी केले केलेल्या जारी केले केले केले जारी केले केले जारी केले केले जारी केले केले केले जारी केले केले केले जारी केले केले केले जारी केले केले केले केले केले जारी केले केले केले केले जारी केले केले केले केले केले जारी केले केले केले केले केले केले जारी केले केले केले केले केले केले केले केल	- ८२.८७ तुक्रमे पुनरावः १० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय स्रेनगेशन्स अँ उपकंपन्यांचा	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी 1 मानकांमध्ये मांसह आणि 5 डिस्क्लोजर विचार केला <b>ार्यंत</b>	3 4 5	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,041.98)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, पित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप अस्व्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट	१. २. ३.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता जाणि मोजमाप तत्त्वांनुसार तय मारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकठि गेला आहे. घटकाचे नाव वहेंचरा सिक्यरिटीज लिमिटेड	- X.४७ X.४७ डी वरील स्व शिफारस केत ग श २०१३ च् यार केले गेले गांसह वाचले गांसह वाचले गांसह वाचले गांसह वाचले गांसह वाचले गांसह वाचले गांस उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३ ा आहेत आणि गेले आहेत. वार, सुधारित वे परिणाम तयार व संबंधाचे स्वरूप	(०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं त्र्या अंतर्गत वि त्र्या अंतर्गत श्रीण सेबी ज्ञ्याप्रमाणे अ करण्याच्या उं	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान् हित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या इत केलेल्या जारी केले जारी केले जारी जारी केले जारी केले जारी जारी केले जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केले जारी केले जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केले जारी केले जारी केले केलेल्या जारी केले जारी केले जारी केले जारी केले जारी केले जारी केले केले जारी केले केले जारी केले केले जारी केले केले जारी केले जारी केले जारी केले केले जारी के के जारी के के जारी के जारी के जारी के के जारी के जारी जारी के के जारी के के जारी जारी के के के के के के जारी के के के जारी के के के के के के के के के के के के के	- ८२.८७ तुक्रमे पुनरावः १० नोव्हेंबर संबंधित निय् लंगेशन्स अँउ उपकंपन्यांचा टेंबर २०२३ प्	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी 1 मानकांमध्ये मांसह आणि 5 डिस्क्लोजर विचार केला <b>ार्यंत</b>	3 4 5 6	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,041.98) 2,636.73
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असीसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देग्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपॉरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर	१. २. ३.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले मोज आडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. १ एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता जाणि मोजमाप तत्त्वांनुसार तर भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिर्धार केलेत्वि मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिर्धारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिर्धायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकठि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड	- X. ४७ X. ४७ डी वरील स्व शिफारस केल ग रा, २०१३ च् शार केले गेले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. वार, सुधारित वे परिणाम तयार क संबंधाचे स्वरूप ज्पनी जपनी खाली कर	(०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं क्राण सेवी जल्याप्रमाणे अ करण्याच्या ज	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान बालक मंडळान हित केलेल्या जारी केले जारी जारी केलेल्या जारी केलेल्या इस केलेल्या इस केलेल्या इस केलेल्या इस केलेल्या जारी केलेल्या इस केलेल्या केले केलेल्या इस केलेल्या केले केलेल्या केले केले केले केले केले केले केले केले	- ८२.८७ तुक्रमे पुनरावः १० नोव्हेंबर संबंधित निय् लगेशन्स अँउ उपकंपन्यांचा टेंबर २०२३ र करण्याची मय	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी 1 मानकांमध्ये मांसह आणि 5 डिस्क्लोजर विचार केला <b>ार्यंत</b>	3 4 5 6 7	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,041.98) 2,636.73
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शवित्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असीसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपॉरेट अफेअर्स (आवआयसीए), प्लॉट क्र.६,७८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)–	१. २. ३.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसाट लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता जाणि मोजमाप तत्त्वांनुसार तर भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिर्धारत केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिर्धाय केलेति विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकठि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंचुरा अलाईड सर्व्हिसेस प्रायक्हेट लिमिटेड वेंचुरा कमोडिटीज लिमिटेड	- X. ४७ X. ४७ डी वरील स्व शिफारस केल ग, २०१३ च् यार केले गेले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले उपकं उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ली आहे आणि या कलम १३ आहेत आणि गेले आहेत. वार, सुधारित वे परिणाम तयार र संबंधाचे स्वरूप उपनी उपनी खाली कर उपनी खाली कर	(०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं क्राण सेवी जल्याप्रमाणे अ करण्याच्या ज	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळाने होत केलेल्या जारी केले केल्या जारी केले जारी केले केल्या जारी जारी केलेल्या केले जारी केलेल्या केले केलेल्या केले केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केले जारी जारी केले जारी केले जारी केले जारी जारी केले जारी जारी केले जारी जारी जारी जारी जारी केले जारी जारी जारी जारी जारी जारी जारी जारी	- ८२.८७ टुक्रमे पुनराव ११० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय देवर २०२३ र टेंबर २०२३ र टेंबर २०२३ र ८८.२९% ८८.२९%	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी 1 मानकांमध्ये मांसह आणि 5 डिस्क्लोजर विचार केला <b>ार्यंत</b>	3 4 5 6 7	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each)	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,041.98) 2,636.73
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदरणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तेखी स्वरुपात सेंट्रल राजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएपटी मनेसार, जिल्हा गुरााव (इरियाणा)– १२२०७० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन	۶. २. ३.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यत: स्वीकारत्या जाणार्था इतर लेखा तत्त्त रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या रेखुतेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव बहेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड बेंचुरा अनाईडटीव लिमिटेड बहेंचुरा कमोडिटीज लिमिटेड	- X. ४७ X. ४७ टी वरील स्व शिफारस केल ग रा, २०१३ च् यार केले गेले गंसह वाचले गंसर वाचले गंसर वावश्यकतां नुस् उपकं उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३: 1 आहेत आणि 1 गेले आहेत. तार, सुधारित वे परिणाम तयार र संबंधाचे स्वरूप उपनी खाली कर उपनी	- (०.१७) (०.१७) त्रेत आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं क्या अंतर्गत वि त्या अंतर्गत त्या अंतर्गत वि त्या अंतर्गत क्या अंतर्गत वि त्या अंतर्गत क्या अंतर्गत क्या अंतर्गत क्या अंतर्गत क्या अंतर्ग त्या अंतर्गत क्या अंत्या अंतर्गत क्या अंत्या अंतर्गत क्या अंत्या व्या अंत्या अंत्या व्या व्या व्या व्या व्या व्या व्या व	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ् वालक मंडळान् हित केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या केले कारी केलेल्या कारी केलेल्या कारी केलेल्या कारी केले कारी केले केले कारी केले कारी केले केले कारी केले केले केले केले केले केले केले केल	- ८२.८७ टुकमे पुनरावः १० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय संबंधित निय संबंधित निय संवर्धित संवर्धित निय संवर्धित निय संवर्धित संवर्धित निय संवर्धित संवर्धित संवर्ध संवर संवर्ध संवर संवर्ध संवर्ध संवर्ध संवर संवर्ध संवर्ध संवर्ध संवर संवर्ध संवर संवर संवर संवर संवर संवर संवर्ध संवर संवर संवर संवर्ध संवर	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये मांसह आणि 5 डिस्क्लोजर विचार केला विचार केला विं	3 4 5 6 7	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations):	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) (359.95) 2,636.73	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 -	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 -	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) (263.05) 2,636.73	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निवर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेंमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदरणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रह्य इन्स्टिट्युट ऑफ कॉपोरेट अफेअर्स (आवआयसीए), प्लॉट क्र.६,७.८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरागव (हरियाणा)– १२२२७५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत	۶. २. ३.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर मर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर मर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर मर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर मर्धारति केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर मर्यात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्था इतर लेखा तत्त्व पिकायरमेंट्स) रेयवुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि मेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड कॉश्मिरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड कॉश्मरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड	- X. ४७ X. ४७ डी वरील स्व शिफारस केल ग, २०१३ च यार केले गेले जावश्यकतां <u>उ</u> स त आर्थिक प <b>नातेर</b> उपकं उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३ । आहेत आणि गेले आहेत. तार, सुधारित वे परिणाम तयार व संबंधाचे स्वरूप प्रमी प्रमी खाली कर प्रमी अलाईड सर्व्हिंस	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं त्या अंतर्गत वि त्या अंतर्गत क्या अंतर्गत वि त्या अंतर्गत क्या क्या क्या क्या क्या क्या क्या क्या	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळाने जारी केलेल्या जारी केलेल्या केलेल्या देशे केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केले केलेल्या केले केलेल्या केले केले केले केले केलेल्या केले केले केले केले केले केले केले केल	- ८२.८७ तुक्रमे पुनरावः १० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् लगेशन्स औँ उपकंपन्यांचा टेंबर २०२३ प करण्याची मय ८८.२९% ८८.२९% ५०.८२%	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला ार्यंत र्गदा	3 4 5 6 7 8	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73 - (1.37)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 2,636.73 (1.93)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (263.05) (263.05) 2,636.73 2,636.73 (1.00)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदास करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदरणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तेखी स्वरुपात सेंट्रल राजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएपटी मनेसार, जिल्हा गुरााव (इरियाणा)– १२२०७० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन	۶. २. ३. ४.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय मर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय मर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय मर्यातत सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय मरातात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व निर्कारमें रुप्लेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि मेला आहे. <b>घटकाचे नाव</b> व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड कांश्मिरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड कॉश्मिरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड कहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड (सब्सिडियरी कंपनी) आ संचालक मंडळाने ३० मे २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सं	- X. ४७ X. ४७ डी वरील स्व शिफारस केल ग र २०१३ च् यार केले गेले गंसह वाचले गंबर्थकतां <u>स</u> जावश्यकतां <u>स</u> उपकं उपकं उपकं उपकं वारित बोर्ड म	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३ । आहेत आणि गेले आहेत. तार, सुधारित वे परिणाम तयार र संबंधाचे स्वरूप स्वंधाचे स्वरूप प्रमी अलाईड सर्व्हिंर गीटेंगमध्ये स्टेप	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपणाच्या उं कराण्याच्या उं कराण्या कं कराण्या के कराण्या के कराण्या के कराण्या के कराण्या कराण्या के कराण्या के कराण्या करा कराण्या करा कराण्या करा करा करा कराण्या करा करा करा करा करा करा करा करा करा कर	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळाने जारी केलेल्या जारी केलेल्या केलेल्या देशे केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केले केलेल्या केले केलेल्या केले केले केले केले केलेल्या केले केले केले केले केले केले केले केल	- ८२.८७ तुक्रमे पुनरावः १० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् लगेशन्स औँ उपकंपन्यांचा टेंबर २०२३ प करण्याची मय ८८.२९% ८८.२९% ५०.८२%	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला ार्यंत र्गदा	3 4 5 6 7 8 Note	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted ss :	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (359.95) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37)	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (263.05) (263.05) 2,636.73 - - (1.00) (1.00)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95) (3.95)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन मॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा मदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आवआवसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)– १२२०७५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपसून २१ दिवसांत गठवानेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाता गठवावी.	९. २. ३. ४.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्था इतर लेखा तत्त्व रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंचुरा अलाईड सर्व्हिसेस प्रायक्हेट लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड	- X. ४७ X. ४७ डी वरील स्व शिफारस केल गेले वाररक गेले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले गंसह वाचले जपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उ	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३ । आहेत आणि । गेले आहेत. 1ार, सुधारित वे परिणाम तयार व पंत्वंधाचे स्वरूप प्रमी आलाईड सव्हिंस स्विंध स्टेप् अलाईड सव्हिंस ।र मंजूरींच्या अ	(०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं त्रा अतर्णत वि त्रा अतर्ण कराण्याच्या उं कराण्याच्या उं त त त त त त त त त त त त त त त त त त त	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान बालक मंडळान होत केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या होत केलेल्या जारी केलेल्या जारी केलेल्या होत केलेल्या जारी केलेल्या होत केलेल्या जारी केलेल्या होत केलेल्या जारी केलेल्या होत केलेल्या जारी केले हारी केले होत होत केलेल्या जारी केलेल्या जारी केले जारी केलेल्या होत केलेल्या जारी केले जारी केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केले होत होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केले होत होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत होत केलेल्या होत केले केलेल्या होत केले होत केलेल होत केले होत केलेलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केलेल्या होत केले होत केलेल होत केले होत केलेल होत केले होत केले हा केले हा के	- ८२.८७ तुक्रमे पुनरावन १९० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय स्रेगेशन्स अँउ उपकंपन्यांचा ट्रेंबर २०२३ प ट्रेंबर २०२३ प् ट्रेंबर २०२३ प् ट्रेंटर २९% ८८.२९% ८८.२९% १ डाउन सब्सि रुग करण्याच	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला <b>ार्यंत</b> र्गादा	3 4 5 6 7 8 <b>Note</b> The	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted <b>Basic</b> b) Diluted	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73 - (1.37) (1.37) ncial Results we	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56)	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01)	30.092023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93) ttee and approv	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (263.05) (263.05) 2,636.73 (1.00) (1.00) (1.00)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95) (3.95) (3.95)
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपवैत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपवैत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन मॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरमगत सॅंट्रल राजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आवश्रायसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)– १२२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ?१ दिवसांत गठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाती गठवावी.	२. २. ३. ४.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद् निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्या इतर लेखा तत्त्व रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव वहेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंचुरा कमोडिटीज लिमिटेड कहेंचुरा कमोडिटीज लिमिटेड कहेंचुरा समयुरिटीज लिमिटेड कहेंच्युरा समयुरिटीज लिमिटेड कहेंच्युरा समयुरिटीज लिमिटेड कहेंच्युरा समयुरिटीज लिमिटेड कहेंच्युरा समयुरिटीज लिमिटेड कहेंच्युरा समयुरिटीज लिमिटेड कहेंच्या समयुरिटीज लिमिटेड	- X.४७ X.४७ Sl वरील स्व शिफारस केल गि, २०१३ च् यार केले गेले गंसह वाचले वाचर्यकर्तानुस् त आर्थिक प नातेस उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं त अर्थ क आणि इत क आणि इत क आणि इत	- - - - - - - - - - - - - -	(०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपण सेवी ज्ल्याप्रमाणे अ करण्याच्या उं करण्याच्या उं त त त त त त त त त त त त त त त त त त त	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान हित केलेल्या (लिस्टिंग ऑलि हेत. इशाने खालील <b>३० सप्ट</b> धारण क िसिटेड (स्टेप मचि वेलीनीव भं क्र. च्या परि	- ८२८७ टुक्रमे पुनराव १२० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय स्रेगेशन्स अँर उपकंपन्यांचा टंटेबर २०२३ र करण्याची मट ८८२९% ८८.२९% ८८.२९% १.डाउन सब्सि न्रि.२२% १.डाउन सब्सि	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी 1 मानकांमध्ये मांसह आणि 5 डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला विचार केला वीवार केला वीवार केला राक्षेत्र राजे राक्षेत्र राक्षेत्र राजे राक्षेत्र राक्षेत्र राक्षेत्र राक्षेत्र राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राक्षेत्र राक्षेत्र राक्षेत्र राक्षेत्र राक्षेत्र राक्षेत्र राजे राक्षेत्र राजे राजे राजे राजे राक्षेत्र राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राज	3 4 5 6 7 8 Note The its m quar	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted <b>Ss :</b> above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Fina eeting held on 10th. November, 2023. Further the statutory e ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73  (1.37) (1.37) ncial Results we peuditors have pe	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) re reviewed by th	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01) e Audit Commit d Review" of th	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93) (1.93)	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00)	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95) (3.95) (3.95) of Directors at Results for the
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, पित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आह्रेप तेखी स्वरुपत सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येधील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आवआवसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरागव (हरियाणा) – १२२०५० येथील निबंधकांकडे सद सूचना प्रकाशन ताखेपासून ११ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. ५. आज दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता	۶. २. ३. ४.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्था इतर लेखा तत्त्व रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंचुरा अलाईड सर्व्हिसेस प्रायक्हेट लिमिटेड व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड	- X. ४७ X. ४७ टी वरील स्व शिफारस केल ग रा २०१३ च् यार केले गेले गंबरिव नाचले गंबरिव नाचले जपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं ते केले गरी ह रा के क्रियाकलाणि इत क क्रियाकलाणि इत रा २०१५ दि	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३ जो आहेत आणि गेले आहेत. वार, सुधारित के प्रमी आहेत. प्रमी खाली कर प्रमी अलाईड सब्हिंस् निर्टगमध्ये स्टेप प्रमी श्रिंगमध्ये स्टेप प्रमी श्राईड सब्हिंस् निर्टगमध्ये स्टेप प्रमी जाक ३० नोव	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनाच्या अं करण्याच्या अं करण्याच्या अं त त त त त त त त त त त त त त त त त त त	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळाने जारी केलेल्या जारी केले जारी केले जारी केलेल्या जारी केलेल्या केलेल्या जारी केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केले केले केले केले केले केले केले केल	- ८२.८७ तुक्रमे पुनरावः १० नोव्हेंबर संबंधित निय् लगेशन्स और उपकंपन्यांचा टेंबर २०२३ प करण्याची मय ८८.२९% ८८.२९% १ डाउन सब्स् २,रण करण्याच शिष्ठ IV नुसा टेंग ऑब्लिंग	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला र प्रकटीकरण शन्स आणि	3 4 5 6 7 8 Note The its m quar	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted <b>Ps</b> : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Fina eeting held on 10th. November, 2023. Further the statutory and the statutory and the statutory and statut	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73  (1.37) (1.37) ncial Results we peuditors have pe	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) re reviewed by th	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01) e Audit Commit d Review" of th	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93) (1.93) tee and approv e above Un-Au vailable on the v	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial i website of the St	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95) (3.95) (3.95) of Directors at Results for the cock Exchange
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, शैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्वंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असीसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदर्णीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अजांस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वस्पात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपरिट ५. आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)– १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ११ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया पाठवावी. ५. आव दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केश्वाच महेश मरदा पदसिद्ध भागीदार	۶. २. ३. ४.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर भारतात सामान्यत: स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्त् रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकठि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा आनाईड सव्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेड व्हेंचुरा कर्मोडिटीज लिमिटेड वेंचुरा अलाईड सव्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेड व्हेंच्युरा सम्बुरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सम्बुरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सम्बुरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सामडिटीज लिमिटेड वहेंच्युरा सामडिटीज लिमिटेड अश्मिर्यक मोडिटीज लिमिटेड वहेंच्युरा साम्बुरिटीज लिमिटेड वहेंच्युरा साम्बुरिटीज लिमिटेड वहेंच्युरा सम्बुरिटीज लिमिटेड वहेंच्युरा साम्बुरिटीज लिमिटेड वहेंच्युरा साम्बुरित आणि मंजूर केली आहे. उपकंपनी नियाम संचालक मंडळाने ३० मे २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सं योजना प्रस्ताबित आणि मंजूर केली आहे. उपकंपनी नियाम कंपनी सिंगल सेगोर्सटयेक कार्यरत आहे म्हणजेच गुंतवणूब आवश्यक आहे. सीआयआर (सीएफडी/सीएफडी/१९५)	- X. ४७ X. ४७ टी वरील स्व शिफारस केल ग रा २०१३ च् यार केले गेले गंधह काचले गंधह के नातेस उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३: 1 आहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 जाहेत आणि संबंधाचे स्वरूप प्रमी अलाईड सर्व्हिस निरंगमध्ये स्टेप पर मंजूरींच्या अ प. म्हूणून सेबी 1 कं २० नोव केल्यान्सार ल	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनाच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं त त त त परिपत्रक संद हेंबर २०१५. ग्यू नाही.	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळाने जारी केलेल्या जारी केले जारी केले जारी केलेल्या जारी केलेल्या केलेल्या जारी केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केले केले केले केले केले केले केले केल	- ८२८७ टुक्रमे पुनराव १२० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय स्रेगेशन्स अँर उपकंपन्यांचा टंटेबर २०२३ र करण्याची मट ८८२९% ८८.२९% ८८.२९% १.डाउन सब्सि न्रि.२२% १.डाउन सब्सि	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला र प्रकटीकरण शन्स आणि शन्स आणि	3 4 5 6 7 8 Note The its m quar	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted <b>Ss :</b> above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Fina eeting held on 10th. November, 2023. Further the statutory e ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73  (1.37) (1.37) ncial Results we peuditors have pe	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) re reviewed by th	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01) e Audit Commit d Review" of th	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93) (1.93) ttee and approv e above Un-Au vailable on the v	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 2,636.73 (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial website of the St By order of Boa	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95) (3.95) (3.95) of Directors at Results for the ock Exchange ard of Directors
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्यंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहमती दर्शविल्यानुसार बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदरणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तेखी स्वरुपात सेंट्रल राजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिटयुट ऑफ कॉपोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएपटी मनेसार, जिल्हा गुरावा (इरियाणा)- १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन ताखेपासून ११ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. ५. आव दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केशव महेश मरदा पदसिद्ध भागीदार डॉपीआयएनः020२७६४२ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता	۶. २. ३. ४.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तन् भारतात सामान्यत: स्वीकारत्या जाणार्था इतर लेखा तत्त् रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव –ड ११० नुसार एकठि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वहेंचुरा सक्युरिटीज लिमिटेड वहेंचुरा सक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा कमोडिटीन लिमिटेड वहेंच्युरा कमोडिटीन लिमिटेड वार्ज्य क्याईट सच्हिरेत आहे प्राजन्व या क्या स योजना प्रस्तावित आणि मंजूर कली आहे. उपकंपनी नियाम कंपनी सिंगल सेगमेंटमध्ये कार्यरत आहे म्हणजेच गुंतवणूव आवश्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५,	- X. ४७ X. ४७ टी वरील स्व शिफारस केल ग रा २०१३ च् यार केले गेले गंधह काचले गंधह के नातेस उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३: 1 आहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 जाहेत आणि संबंधाचे स्वरूप प्रमी अलाईड सर्व्हिस निरंगमध्ये स्टेप पर मंजूरींच्या अ प. म्हूणून सेबी 1 कं २० नोव केल्यान्सार ल	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनाच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं त त त त परिपत्रक संद हेंबर २०१५. ग्यू नाही.	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळाने जारी केलेल्या जारी केले जारी केले जारी केलेल्या जारी केलेल्या केलेल्या जारी केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केले केले केले केले केले केले केले केल	- ८२८७ टुक्रमे पुनरावन १२० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय स्रेगेशन्स अँर उपकंपन्यांची स्टेंबर २०२३ प करण्याची मर ८८.२९% ८८.२९% ८८.२९% १ डाउन सब्सि रुरा अॉब्लिंग ट्रंग ऑब्लिंग ट्रंग ऑब्लिंग ट्रंग ऑब्लिंग	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी मानकांमध्ये मांसह आणि इ डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला र प्रकटीकरण शन्स आणि सिटेडकरिता सही/-	3 4 5 6 7 8 Note The its m quar	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted <b>Ss :</b> above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Fina eeting held on 10th. November, 2023. Further the statutory e ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73  (1.37) (1.37) ncial Results we peuditors have pe	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) re reviewed by th	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01) e Audit Commit d Review" of th	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93) (1.93) ttee and approv e above Un-Au vailable on the v	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dited Financial i website of the St	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95) (3.95) (3.95) of Directors at Results for the ock Exchange ard of Directors
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वंत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परस्पर सहसती दर्शविल्यामुसा बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा मदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपरेंटि अफेअर्स (आवआवसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)– १२२०५० येथील निबंधकांक दे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्चा नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. ५. आज दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केशव महेश मरदा पदसिद्ध भागीदार डीपीआवएन:०८०२७६४२ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता राहिल पराग शाह	२. २. ३. ४. ५.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्था इतर लेखा तत्त्व रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. <b>घटकाचे नाव</b> व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंचुरा अलाईड सब्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेड व्हेंच्युरा सिम्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सम्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरीरटीज लिमिटेड वेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्या सक्युरिटीज लिमिटेड वेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्या सक्युरिटीज लिमिटेड वेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड कांहिमरा इन्व्हेट लीमिटेड क्रांच्या सं प्रेल्ड स्विल्डे राजि ग्रावक्हेट लिमिटेड वेंच्या सिम्पा स्वरेत आणि मंजूर केली आहे. उपकंपनी नियाम कंपनी सिंगल सेगमेंटमध्ये कार्यरत आहे म्हणजेच गुंतवणू आवश्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५, डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम २ २०१५ च्या नियमन ३ मागील कालावधीची आकडेवारी आवश्यक असेल तेथे पु	- X. ४७ X. ४७ टी वरील स्व शिफारस केल ग रा २०१३ च् यार केले गेले गंधह काचले गंधह के नातेस उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३: 1 आहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 जाहेत आणि संबंधाचे स्वरूप प्रमी अलाईड सर्व्हिस निरंगमध्ये स्टेप पर मंजूरींच्या अ प. म्हूणून सेबी 1 कं २० नोव केल्यान्सार ल	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनाच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं त त त त परिपत्रक संद हेंबर २०१५. ग्यू नाही.	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळाने जारी केलेल्या जारी केले जारी केले जारी केलेल्या जारी केलेल्या केलेल्या जारी केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केलेल्या केले केले केले केले केले केले केले केल	- ८२.८७ टुक्रमे पुनरावन १९० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् लेगेशन्स अँउ उपकंपन्यांचा टंबर २०२३ प टंबर २०२३ प टंबर २०२३ प टंटर २९% ८८.२९% ८८.२९% ८८.२९% १ डाउन सब्सि रुरा अॉब्लिंग ट्या ऑब्लिंग ट्या ऑर्टरी लि हो	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी मानकांमध्ये मांसह आणि ड डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला ग ग विचार केला ग ग ग ग य ग स् ह प ग स् त प ग स त न प ग स न न न स न न न स न न न न स न न न न न न न न न न न न न	3 4 5 6 7 8 Note tis m quar (www	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted <b>Bs :</b> above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Fina ceting held on 10th. November, 2023. Further the statutory a ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is v.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73  (1.37) (1.37) ncial Results we peuditors have pe	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) re reviewed by th	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01) e Audit Commit d Review" of th	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93) (1.93) ttee and approv e above Un-Au vailable on the v	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 - (1.00) (1.00) (1.00) (1.00) ed by the Board dided Financial website of the St By order of Boa r SUDITI INDU	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,053.32) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95) (3.95) (3.95) of Directors at Results for the occk Exchange ard of Directors ISTRIES LTD. Sd/- N AGARWAL
मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपवैत एलएलपीच्या सर्व भागीदांगी परस्प सहमती दर्शविल्यामुसा बदल होत नाहीत तोपवैत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नेंदर्णीकृत कार्यालय १३३-ए विंग, पित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप अस्व्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात सेंट्रल राजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आवआवसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरागाव (हरियाणा)– १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. ५. आव दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केशव महेश मरदा पदसिद्ध भागीदार इपीआयएन:०८०२७६४२ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता राहिल पराग शाह पदसिद्ध भागीदार	२. २. ३. ४. ५. <b>६.</b>	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सीमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तर भारतात सामान्यत: स्वीकारत्या जाणार्या इतर लेखा तत्त् रिकायरसेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकठि गेला आहे. घटकाचे नाव व्हेंचुरा आलाईड सव्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेड व्हेंचुरा आनाईड सव्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेड कहिंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वहेंच्युरा मोडिटीज लिमिटेड कहिंच्या सक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या सक्युरिटीज लिमिटेड वहेंच्या प्रताहित आणि मंजूर केली आहे. उपकंपनी निया सं संचालक मंडळाने ३० मे २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सं योजना प्रस्तावित आणि मंजूर केली आहे. उपकंपनी निया मं भंपतावित आणि प्रंजूर केलरी आहे. उपकंपनी निया म कंपनी सिंगल सेगोर्यटमध्वे कार्यरत आहे महणजेच युतवणूव आवश्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/, डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३ मागील कालावधीची आकडेवारी आवश्यक असेल तेथे पु.	- X. ४७ X. ४७ टी वरील स्व शिफारस केल ग रा २०१३ च् यार केले गेले गंधह काचले गंधह के नातेस उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३: 1 आहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 जाहेत आणि संबंधाचे स्वरूप प्रमी अलाईड सर्व्हिस निरंगमध्ये स्टेप पर मंजूरींच्या अ प. म्हूणून सेबी 1 कं २० नोव केल्यान्सार ल	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनाच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं त त त त परिपत्रक संद हेंबर २०१५. ग्यू नाही.	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान हित केलेल्या (लिस्टिंग ऑलि हेत. इशाने खालील इत. इशाने खालील धारण व धारण व मंचे विलीनीव भू क्र. च्या परि , सेबी (लिस्टि	- - - - - - - - - - -	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये मांसह आणि उ डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला प्रिंत ग्रिं ग्रिकटीकरण शान्स आणि सिटेडकरिता स्त्री/- मंत मंजेठिया तिन संचालक	3 4 5 6 7 8 Note The its m quar (www	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted se : above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Final eeting held on 10th. November, 2023. Further the statutory after/half year ended 30th. September 2023 and their opinion is w.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73  (1.37) (1.37) ncial Results we peuditors have pe	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) re reviewed by th	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01) e Audit Commit d Review" of th	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93) (1.93) ttee and approv e above Un-Au vailable on the v	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 2,636.73 2,636.73 (1.00) (1.00) (1.00) (1.00) (1.00) website of the Star By order of Board sr SUDITI INDU	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,069.88) (1,053.32) (1,055.21) (3,95)
मुंबई वेथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: • मुलांसाठी खास कपडे, फर्निचर, सानुकूलित वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे उत्पादन आणि व्यापार करणे. • प्रवास, मनोरंजन, श्रैक्षणिक, डिलिव्हरी सिस्टीम इ. प्रदान करावे, जोपर्वत एलएलपीच्या सर्व भागीदारांनी परसर सहसती दर्शविव्यामुसा बदल होत नाहीत तोपर्यंत मुलांसाठी खास सेवा करणे. ३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३३-ए विंग, मित्तल कोर्ट, जे बजाज रोड, नरीमन पॉईंट, एनए, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. ४. येथे सूचना टेण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप तेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आवआवसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरााव (हरियाण))- १२२०५० येथील निबंधकांक से सर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. ५. आज दिनांकीत ११ नोव्हेंबर, २०२३ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता केप्राव महेश मरदा पदसिद्ध भागीदार डीपीआवएन:0८0२७६४२ एलिमीनो किडस् एलएलपीकरिता राहिल पराग शाह	२. २. ३. ४. ५. <b>६.</b>	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सोमिकृत प: ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीसात लेखापरीक्षण करण्यात आले आहे आणि ऑडिट समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता दिली आहे. हे एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक परिणाम कंपनी कायद निर्धारित केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार तय भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणार्था इतर लेखा तत्त्व रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अ एकत्रित आर्थिक विवरणे वर खपव -ड ११० नुसार एकत्रि गेला आहे. <b>घटकाचे नाव</b> व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंचुरा अलाईड सब्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेड व्हेंच्युरा सिम्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सम्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरीरटीज लिमिटेड वेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सक्युरिटीज लिमिटेड वेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्या सक्युरिटीज लिमिटेड वेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड वेंच्या सक्युरिटीज लिमिटेड वेंच्या सिक्युरिटीज लिमिटेड कांहिमरा इन्व्हेट लीमिटेड क्रांच्या सं प्रेल्ड स्विल्डे राजि ग्रावक्हेट लिमिटेड वेंच्या सिम्पा स्वरेत आणि मंजूर केली आहे. उपकंपनी नियाम कंपनी सिंगल सेगमेंटमध्ये कार्यरत आहे म्हणजेच गुंतवणू आवश्यक आहे. सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५, डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम २ २०१५ च्या नियमन ३ मागील कालावधीची आकडेवारी आवश्यक असेल तेथे पु	- X. ४७ X. ४७ टी वरील स्व शिफारस केल ग रा २०१३ च् यार केले गेले गंधह काचले गंधह के नातेस उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं उपकं	- ४.३३ ४.३३ तंत्र आणि एक ती आहे आणि या कलम १३: 1 आहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 गेले आहेत. 1 जाहेत आणि 1 जाहेत आणि संबंधाचे स्वरूप प्रमी अलाईड सर्व्हिस निरंगमध्ये स्टेप पर मंजूरींच्या अ प. म्हूणून सेबी 1 कं २० नोव केल्यान्सार ल	- (०.१७) (०.१७) त्रित आर्थिक कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनीच्या सं कंपनाच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं करण्याच्या उं त त त त परिपत्रक संद हेंबर २०१५. ग्यू नाही.	- ५१.३८ ५१.३८ निकालांचे अ वालक मंडळान हित केलेल्या (लिस्टिंग ऑलि हेत. इशाने खालील इत. इशाने खालील धारण व धारण व मंचे विलीनीव भू क्र. च्या परि , सेबी (लिस्टि	- ८२.८७ टुक्रमे पुनरावन १९० नोव्हेंबर भारतीय लेख संबंधित निय् लेगेशन्स अँउ उपकंपन्यांचा टंबर २०२३ प टंबर २०२३ प टंबर २०२३ प टंटर २९% ८८.२९% ८८.२९% ८८.२९% १ डाउन सब्सि रुरा अॉब्लिंग ट्या ऑब्लिंग ट्या ऑर्टरी लि हो	- ३४.३१ ३४.३१ लोकन आणि २०२३ रोजी । मानकांमध्ये मांसह आणि उ डिस्क्लोजर विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला विचार केला प्रिंत ग्रिं ग्रिकटीकरण शान्स आणि सिटेडकरिता स्त्री/- मंत मंजेठिया तिन संचालक	3 4 5 6 7 8 Note The its m quar (www	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic b) Diluted <b>Bs :</b> above Un-Audited September 2023 quarterly/half yearly Fina ceting held on 10th. November, 2023. Further the statutory a ter/half year ended 30th. September 2023 and their opinion is v.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).	30.09.2023 (3) 1,740.94 (374.14) (374.14) (359.95) 2,636.73  (1.37) (1.37) ncial Results we peuditors have pe	30.06.2023 (4) 1,703.87 (143.66) (143.66) (148.61) (148.61) 2,636.73 - (0.56) (0.56) (0.56) re reviewed by th	30.09.2022 (5) 2,624.40 (271.29) (271.29) (267.18) (267.18) 2,636.73 - (1.01) (1.01) (1.01) e Audit Commit d Review" of th	30.09.2023 (6) 3,444.81 (517.80) (517.80) (508.56) 2,636.73 - (1.93) (1.93) (1.93) ttee and approv e above Un-Au vailable on the v	30.09.2022 (7) 5,329.02 (265.67) (265.67) (263.05) 2,636.73 2,636.73 2,636.73 (1.00) (1.00) (1.00) (1.00) (1.00) website of the Star By order of Board sr SUDITI INDU	31.03.2023 (8) 10,616.40 (1,069.88) (1,053.32) (1,053.32) (1,041.98) 2,636.73 (1,256.21) (3.95) (3.95) (3.95) of Directors at Results for the occk Exchange ard of Directors ISTRIES LTD. Sd/- N AGARWAL